

स्थानिक बातमी

पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत पिंपरी चिंचवड शहराचे सांस्कृतिक सांस्कृतिक आणि कला धोरणांप्रमाणे गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कला व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी देखील दिनांक २१/०३/२०१७ ते २४/०३/२०१७ या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत येणार आहे. यामध्ये नाट्य अभिनय कार्यशाळा आयोजित करून नामांकित व्यक्तींमार्फत मार्गदर्शन होणार आहे. या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना कार्यशाळेत सहभागी होणेकरीता विनामुल्य प्रवेश देणेत येणार आहे. विविध नाट्य एकांकिकांचे आयोजन करणे येणार असून विजेत्या एकांकिकेचा नाट्य प्रयोग आयोजन करणेत येणार आहे. या कार्यक्रमात सहभाग घेणेकामी स्थानिक कलाकारांचा समावेश असलेल्या संस्थांना आवाहन करणेत येत आहे की, इच्छुक असलेल्या स्थानिक संस्थांनी त्यांचे नाव, संस्थेत समावेश असलेल्या कलाकारांच्या नावांची यादी, कार्यक्रमाचा सविस्तर तपशिल तसेच इतर आवश्यक असणा-या अनुषंगिक बाबीसह पिं.चिं.मनपा चे नियुक्त प्राधिकृत अधिकारी यांचेशी दिनांक १४/०३/२०१७ पर्यंत संपर्क साधावा. प्रत्यक्ष कार्यक्रमाचे वेळापत्रक स्थानिक वर्तमानपत्रात तसेच पिं.चिं.मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल. सदर वेळापत्रकानुसारच अर्ज स्विकृती व समावेश करून घेतला जाणार आहे. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

अधिक माहितीसाठी खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.(स.१०.०० ते सायं ४.००)

- (१) श्री देवेंद्र बोरावके, उप-उभियंता (स्थापत्य) मो.नं.९९२२५०१७९८
- (२) सौ.स्मिता देशमुख, संगित शिक्षका मो.नं.९५५२५३२५६०
- (३) श्री सुतार विनोद, संगित शिक्षक मो.नं.९८५००७५१७६

(स्वाक्षरीत /-)

सहशहर अभियंता (स्थापत्य)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११०१८

कार्यालयीन टिपणी

दिनांक - ०६/०३/२०१७

विषय :- सांस्कृतिक आणि कला धोरणांतर्गत सन २०१७-२०१८ मध्ये आयोजित करावयाच्या कार्यक्रमांबाबत.

मा.स.सादर,

मा.आयुक्त सो. यांचेकडील आदेश क्र.विमुका/७/कावि/४४४/२०१६ दिनांक २६/०९/२०१६ नुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत पिंपरी चिंचवड शहराचे सांस्कृतिक आणि कला धोरणांप्रमाणे सालाबादप्रमाणे आयोजन करणेसंदर्भात सभा दि.०६/०३/२०१७ रोजी सकाळी ११-३० वाजता कै.नारायण मेघाजी लोखंडे सभागृह,पिंपरी येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेस खालीलप्रमाणे म.न.पा. अधिकारी उपस्थित होते.

अ.क्र.	नांव	पदनाम
(१)	सौ.स्मिता देशमुख	संगित शिक्षिका
(२)	श्री बोरावके देवेंद्र	उप-उभियंता (स्थापत्य)
(३)	श्री विनोद सुतार	संगित शिक्षक
(४)	डॉ.गोरे एस.एस.	पशुवैद्यकीय अधिकारी

सदर सभेमध्ये खालील विषयावर चर्चा झाली.

- (१) मनपा सार्वत्रिक निवडणुका - २०१७ च्या निवडणुकामुळे सदरचा उपक्रम जानेवारी मध्ये आयोजित करणेत आला नाही. अपरिहार्य कारणामुळे सदरचा उपक्रमाचे आयोजन मार्च - २०१७ चे अखेरीस पार पाडणे विषयी ठरले.
- (२) श्री बोरावके देवेंद्र यांनी केलेल्या सुचनेनुसार सदर कार्यक्रमाचे आयोजन मार्च - २०१७ च्या तिस-या आठवड्यात करण्याचे निश्चित करणेत आले.
- (३) गतवर्षी आयोजित करणेत आलेल्या कार्यक्रमाविषयी चर्चा करणेत आली.
- (४) यावेळी वेळेअभावी स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्य नसलेचे निश्चित झाले.
- (५) नाटय अभिनय कार्यशाळा आयोजित करून नामांकित व्यक्तींमार्फत मार्गदर्शन करणेचे ठरले. या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना कार्यशाळेत विनामुल्य प्रवेश देणेचे ठरले.
- (६) नाटय एकांकिकाचे आयोजन करणेचे ठरले. तसेच विजेत्या एकांकिकेचा नाटय प्रयोग आयोजनाचे ठरले. या कार्यक्रमात सहभाग घेणेकामी स्थानिक कलाकारांचा समावेश असलेल्या संस्थांना निमंत्रित करणेसाठी स्थानिक वर्तमानपत्रात बातमी देणेविषयी ठरले. सदर बातमीमध्ये संस्थेचे नाव, संस्थेत समावेश असलेल्या कलाकारांच्या नावांची यादी, खर्चाचा तपशिल तसेच इतर आवश्यक असणा-या अनुषंगिक बाबीसह पिं.चिं.मनपा ठिकाणी संपर्क करणेविषयी ठरले.
- (७) सदर कार्यक्रमाचे आयोजनाकामी अंदाजे कामाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे घेणे बाबत ठरले.

दिनांक	वार	तपशिल
०८/०३/२०१७	बुधवार	प्रशासकीय मान्यता घेणे.
०९/०३/२०१७	गुरुवार	वर्तमानपत्रात बातमी देऊन आवाहन करणे.
१७/०३/२०१७	शुक्रवार	वर्तमानपत्रात बातमी देऊन कार्यक्रमाचे वेळापत्रक प्रसिध्द करणे.
		बातमीच्या प्रतिसादानुसार कार्यक्रमासाठी निवड करणे.
२१/०३/२०१७ ते २४/०३/२०१७	-	प्रत्यक्ष कार्यक्रमाचे आयोजन करणे.

(ॢ) सदर कार्यक्रम आयोजन करणेकामी येणल-यल खर्चलसलठी र.रु.ॡ ललख आगलऊ स्वरुपलत देणे. सदर आगलऊ रकमेचे समलयोजन दलनलंक ३१ मलर्च २०१७ पुर्वी करणे, असे नलश्रलत झलले.

वरीलप्रमलणे सभेमध्ये झललेल्या चर्चेचल इतलवृत्तलत/ सभलवृत्तलत सलबत सदर आहे. कृपयल स्वलक्षरी व्हावी. तसेच चर्चेच्या अनुषगलने स्थलनलक वृत्तपत्रलत दयलवयलचल बलतमी मसुदल मलन्यतेकामी सलबत सदर करणेत आलल आहे. त्यलवर मलननलयांची स्वलक्षरी व्हावी, ही वलनंती.